

प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, (रामेती)
 सर्वे नं.१/१, तापकीर चौक, वडमुखवाडी (चन्होली), पुणे-आळंदी रोड, पुणे-४१२१०५
 ईमेल आयडी- rametipune5@gmail.com

जावक क्र.रामेती/आस्था/राप्रधो/प्र.नि.पदे/ ६४२४२०२४, दिनांक :- ३ / ६ / २०२४

परिशिष्ट — क प्रतिनियुक्तीने पदे भरण्यासाठी मागणीपत्र

राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत कृषि विभागाच्या अधिपत्त्याभ्यालील पुणे विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, तथा प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) पुणे या कायांलयातील खाली नमुद केलेली पदे त्यापूढे नमुद केलेल्या संवर्गातील नमुद केलेली शैक्षणीक व इतर अहेता तसेच अनुभव धारण करणाऱ्या शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने भरणेसाठी अर्ज मार्गावण्यात येत आहेत.
 खाजगी क्षेत्रातील व्यक्ती/ उमेदवार यांनो अर्ज सादर करू नयेत. खाजगी क्षेत्रातील व्यक्ती/उमेदवार यांनी अर्ज सादर केल्यास सदर अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

पदाचं नाव	पदस्थापनेचे ठिकाण	पदांची संख्या	वेतनश्रृणी	पात्रता	पदाचा कालावधी
सहाय्यक प्राध्यापक वग-१	विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, रामेती, पुणे		एस-१९ (५५१००- १७५१००)	१. लोकप्रशासन व कायदे अंमलबजावणी, महसूल विभाग संबंधित २ पदे २. समाजकल्याण व अदिवासी विकास संबंधित -१ पद ३. नागरी विकास संबंधित – १ पद ४. अभियांत्रिकी व आरोग्य सेवे संबंधीत-१ पद ५. ग्राम -कृषि विकासाशी संबंधीत-१ पद	प्रतिनियुक्तीने नियुक्ती प्रथमत: ३ वर्षांच्या कालावधीसाठी राहील. तदनंतर आवश्यकता विचारात घेऊन संबंधित अधिकारी /कर्मचाऱ्यांची इच्छूकता व संवर्ग नियंत्रण विभागाच्या
वस्तीगृह तथा आवार व्यवस्थापक वग-३	विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, रामेती, पुणे	०१	एस-१३ (३५४००- ११२४००)	सदर पद हे एकाच संवर्गातील व विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थांमधून अंतर्गत बदलानुसार किंवा प्रतिनियुक्तीने भरण्यात येईल.	सहमतीने हा कालावधी चौथ्या वर्षांकरीता वाढविण्यात येईल.
कायांलयीन अधिक्षक वग-३	विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, रामेती, पुणे	०१	एस-१३ (३५४००- ११२४००)	प्रतिनियुक्तीने भरण्यात येईल.	
प्रंथपाल वग-३	विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, रामेती, पुणे	०१	एस-८ (२५५००- ८११००)	प्रतिनियुक्तीने भरण्यात येईल.	

- सर्व प्रशासकीय विभागांना निमंत्रा करण्यात येते की, सदर परिपत्रक त्यांच्या अधिपत्त्याङ्गालील कायरत असलेल्या वर नमूद करत्या भग्याचाल मव आधिकारी कर्मचारी यांच्या निदर्शनास आणण्यात याव.
- सदर पदाचा प्रतीनियुक्तीने नियुक्तीगाठी इच्छृक व पात्र अधिकारी/कर्मचाऱ्यांनी त्यांचे अजं संबंध जोडलेल्या विहीत नमून्यात (परिणिष्ठ-ड) भरन र्यारपूर्ण भरलेले अजं त्यांच्या प्रशासकीय विभागामार्फत निम्न स्वाक्षरोताकडे **१६००८०८०२४** पर्यंत पोहोचताल अशा बेताने पाठवावेत.
- प्रतीनियुक्तीने नियुक्ती प्रदूर्वा भग्याच्या आधिकारी, कर्मचारी यांनी ते सध्या शासन सेवेत असल्यावाबतचं त्याचे कायांलय प्रमुखांचे प्रमाणपत्र अजांमोबत जोडावे.
- सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय दिनांक १७.१२.२०१६ व दि. १६.०२.२०१८ मधील सर्व तरतूदी, अटी व शर्ती लागू गहतील.
- प्रशासकीय विभागांने नमूद किंवदन्ती भग्यांना र्यारपूर्ण स्वरूपातील अजं त्यांच्या आवश्यक प्रमाणपत्रामह व संबंधित आधिकारी/कर्मचाऱ्यांच्या भागाल ५ वर्षांचे गोपनीय अहवालांच्या सत्य प्रतीसह या विभागाकडे कोणत्याही परिस्थितीत **१६००८०८०८०२४** पर्यंत पाठवावेत. विहीत मुदतीत अजं प्राप्त न झाल्यास अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात येणार नाही.
- दरील तक्यात नमूद मंवगांताल इच्छृक किंवा पात्र उमेदवार मिळून न आल्यास निम्न मंवगांत व श्रेणीमध्ये समकक्ष पदावगोल पदावर्तीमाठी विहीत केलन्नी अहंता व अनुभव पूर्ण करणाऱ्या शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांचाही या पदावर प्रतीनियुक्तीसाठी विचार केला जाईल.
- अंतिम दिनांकास प्राप्त अजांची छाननी केल्येनंतर, अजांबाबत प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मंब्रई यांचेकडे पुढील कायंवाहोमाठी पार्टीवण्यात येईल.

Geetesh

प्राचार्य
प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन
प्रशिक्षण संस्था (रामेती) पुणे तथा
विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, पुणे-५.

परिशिष्ट — ड

प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी अर्जदारांनी करावयाच्या अर्जाचा नमुना

१. नांव (संपूर्ण नाव) :-
२. ज्या पदासाठी अर्ज केला आहे ते पद व कार्यालयाचे नांव. :-
३. (अ) सध्या धारण केलेले पद व पदस्थापनचे ठिकाण (वेतन श्रेणी) :-
४. सध्या कार्यरत असलेल्या पदाचा संवर्ग नियंत्रक विभाग. :-
५. जन्म दिनांक :-
६. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास असलेले वय (वर्ष व महिने). :-
७. शैक्षणिक अर्हता :-
८. मागासवर्गीय प्रवर्गात येत असल्यास, प्रवर्ग :-
९. सध्या धारण केलेले पद नियमित आहे किंवा तात्पूरते आहे, नियमित असल्यास नियमित दिनांक. :-
१०. अधिकारी/कर्मचाऱ्यांनी घोषित केलेला स्वग्राम तालुका व जिल्हा. :-
११. शैक्षणिक अर्हता व अनुभव :-

शैक्षणिक अर्हता	१. २. ३.
अनुभव	१. २. ३.

१२. आतापर्यंत केलेल्या सेवेचा तर्पशिल
 (जागा कमी असल्यास स्वतंत्र विवरणपत्र जोडावे
 व त्यावर स्वतःची स्वाक्षरी करावी)

कार्यालय/ विभाग	पद (संवर्ग अथवा प्रतिनियुक्तीवर)	कालावधी पासून	वेतनश्रेणी पर्यंत	कामाचे स्वरूप

१३. संपर्क तर्पशिल :-

(अ) पत्ता :- -----

दूरध्वनी क्रमांक -----
 इ-मेल -----

(ब) कार्यालयीन पत्ता :- -----

दूरध्वनी क्रमांक -----
 इ-मेल -----

मी श्री/श्रीमती ----- असे प्रमाणित करतो की, मी
 प्रतिनियुक्तीने भरावयाच्या पदाच्या मागणीपत्रातील तर्पशिल वाचले असून सदर पदासाठी विहित केलेल्या
 अहंता मी धारण करित असल्याने सदर पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी अर्ज सादर करित आहे.
 अर्जात नमुद केलेली मार्हती खरो अमृत खोटी आढळून आल्यास माझ अर्ज नाकारला जावू शकतो याची
 मला जाणीव आहे.

सही/-

(नाव)

पदनाम -----

(कऱ्या पृष्ठ पहावं)

प्रशासकीय विभाग व संवर्ग नियंत्रक विभागाने भरावयाचा तपशिल.

प्रमाणित करण्यात येते की,

१. श्री/श्रीमती ----- पद----- यांनी सादर केलेला अर्ज तपासला असून त्यांनी अर्जामध्ये दिलेली माहिती संवा अभिलेखानुसार बरोबर आहे.
२. श्री/श्रीमती ----- पद----- यांची प्रतिनियुक्तीच्या पदासाठी निवड झाल्यास त्यांना प्रतिनियुक्तीच्या पदावर हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात येईल.
३. श्री/श्रीमती ----- पद----- यांचे विरुद्ध मनासे (शिस्त व अपील) नियम १९३९ मधील नियम ८ नुसार कोणतीही विभागीय चौकशी सुरु नाही अथवा त्यांचेविरुद्ध भ्रष्टाचार/लाचलूचपत गुन्हयासंदर्भातील प्रकरण, फौजदारी प्रकरण प्रलंबित नाही.
४. श्री/श्रीमती ----- पद----- यांचे विरुद्ध कोणत्याही शिक्षेची अंमलबजावणी चालू नाही.
५. श्री/श्रीमती ----- पद----- यांना मार्गील १० वर्षांच्या कालावधीमध्ये झालेल्या गंभीर अथवा किरकोळ शिक्षेचा तपशिल खालीलप्रमाणे आहे-

पद	शिक्षेचे स्वरूप	शिक्षा संपूर्स्तात आल्याचा दिनांक

६. प्रमाणित करण्यात येते की, श्री/श्रीमती ----- हे कार्यरत असलेल्या संवर्गामध्ये अर्ज अग्रेष्ट करण्याच्या दिनांकास १० टक्के पेक्षा अंधिक पदे रिक्त नाहीत.
७. श्री/श्रीमती ----- यांना प्रतिनियुक्तीने ----- या पदावर ----- या कायालयात नियुक्तर करण्यास या विभागाची हरकत नाही.
८. श्री/श्रीमती ----- यांच्या उपलब्ध असलेल्या मार्गील ५ वर्षांच्या गोपनीय अहवालाच्या सत्यप्रती म्होबत जोडून पाठीविण्यात येत आहेत.

दिनांक -----

सही/-

(नाव -----)
पदनाम -----
-----विभाग

विवरणपत्र - अ

आकृतीबंधानुसार मंजूर पदांच्या जबाबदान्या खालीलप्रमाणे आहेत.

अ.क्र	पदाचे पदनाम	पदांची कर्तव्य व जबाबदान्या
१	सहाय्यक प्राध्यापक वर्ग-१	<ol style="list-style-type: none"> १. संस्थाच्या कामकाजाची पाहणी करून प्रशिक्षण गरजा व त्याप्रमाणे आवश्यक असलेल्या प्राशिक्षणाचा मसूदा तयारा करणे. २. प्राशिक्षण कायंक्रम विर्हत कालावधीत पार पाडण्याच्या दृष्टिने व्यवस्था करणे. ३. संबोधन कायांलयाकडून नामनिर्देशनासाठी पत्रव्यवहार करणे. ४. प्राशिक्षणासाठी वाचन साहित्य तयार करणे. ५. प्राशिक्षण सत्राचे व्यवस्थापन करणे. ६. संचालक, यांनी वेळेवेळी दिलेल्या जबाबदान्या पार पाडणे. ७. प्रशासकीय नियंत्रण ठेवणे. ८. प्राशिक्षणाचे विष्ट्रेयणा व व्यांकरण करून तत्संबंधी माहिती ठेवणे. ९. प्राशिक्षणार्थीचे अभिप्राय विचारात घेऊन प्राशिक्षणाचे कायंवृत्त तयार ठेवणे. १०. प्राशिक्षणाचा सत्रे ८० घेणे. ११. प्राशिक्षणाची विविध स्वरूपाची माहिती गोळा करणे, माहितीचे मुल्यमापन करणे, विविध संशोधन कायंक्रमासाठी सादरीकरणे तयार करणे.
२	कायांलयीन अधिकारक/स्टेनोग्राफर वर्ग-३	<ol style="list-style-type: none"> १. बैठका व अहवाल पत्रे यांच्या नोंदी घेणे, टंकलेखन करणे. २. दगड्यानार्थावध्यक कामे करणे. ३. बैठका दौऱ्याबाबतचे सर्व पत्रव्यवहार करणे व त्यांचा अभिलेख ठेवणे. ४. लघूलपीत नोंदी घेऊन टंकलेखन करणे. ५. सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल/ सेवाविषयक अभिलेख ठेवणे. ६. कर्नाऱु कमंचान्यांच्या देन्हान कामकाजावर नियंत्रण ठेवणे व यांना मार्गदर्शन करणे. ७. शासकीय स्तरावरग मार्गाविण्यात आलेली माहिती तत्परतेने उपलब्ध करून देणे.
३	ग्रंथपाल वर्ग-३	<ol style="list-style-type: none"> १. वाचनीय साहित्याची नोंद ठेवणे. २. प्रस्तकांचे व्यांकरण/ तालिकीकरण करणे. ३. पृष्ठकांची सूची तयार करणे. ४. वाचकांना मंदिरं संद्या उपलब्ध करून देणे. ५. शासनमान्य ग्रंथालयाचो सर्व माहिती ठेवणे. ६. शासनमान्य पुस्तकांना मंजूर करावयाचे अनुदान विषयक प्रस्ताव तयार करणे.
४	वस्तीगृह तथा आवार व्यवस्थापक वर्ग-३	<ol style="list-style-type: none"> १. वस्तीगृह व प्रशासकीय तसेच इतर कायांलयीन इमारतीचे व भोजन कक्षाचे व्यवस्थापन करणे. २. ग्रंथालयामो प्राशिक्षणार्थी आणि कर्मचारी यांना सुरक्षित आणि असराव्यजनक वातावरण उपलब्ध करून देणे.